



## वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.१७/०८/२०२२

### प्रेसनोट

केंद्र शासनाच्या सूचनांना अनुसरून राज्यामध्ये व त्या अनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाच्या 'जन अभियान' अंतर्गत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना दिनांक १५ जुलै, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ रोजी पर्यंत शासकीय लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोसचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे.

शासनाने दिनांक ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार १८ वर्षावरील ज्या लाभार्थ्यांचे 'कोव्हीशिल्ड' (Covishield) किंवा 'कोवॅक्सीन' (Covaxin) लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले आहे व 'कोव्हीशिल्ड' किंवा 'कोवॅक्सीन' लसीचा दुसरा डोस घेऊन ज्या लाभार्थ्यांचे ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले आहे अशा लाभार्थ्यांना स्वेच्छेने 'प्रिकॉशन डोस' म्हणून 'कॉर्बीवॅक्स' (Corbevax) या लसीचे लसीकरण करून घेता येतील.

वैद्यकीय आरोग्य विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका